

ALKEM LABORATORIES LTD.

Regd. Office : ALKEM HOUSE, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India.

- Phone: +91-22-3982 9999
 Fax: 022-2495 2955
- Email: contact@alkem.com Website: www.alkemlabs.com
- CIN: L00305MH1973PLC174201

17th July, 2020

The Corporate Relationship Department	National Stock Exchange of India Limited
BSE Limited	Exchange Plaza,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra Kurla Complex,
Dalal Street,	Bandra East,
Mumbai 400 001.	Mumbai 400 051.
Scrip Code: 539523	Scrip Symbol: ALKEM

<u>Sub: Newspaper Advertisement for dispatch of Notice of 46th Annual General Meeting</u> (AGM) alongwith Annual Report and e-voting information.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read alongwith Schedule III of the SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"}, please find enclosed herewith a copy of advertisement published in today's Newspapers viz. Business Standard (English) and Lakshadweep (Marathi) informing about completion of dispatch of Notice of the 46th AGM alongwith Annual Report for the financial year 2019-20 and availability of e-voting facility available to the shareholders.

The same is also available on the website of the Company at <u>www.alkemlabs.com</u>.

Kindly take the same on record.

Thanking you

Sincerely,

For Alkem Laboratories Limited

Manish Narang President Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

Continue from page		0				
12. Details of Group Name of the Company		any, its structure and financia bsil Renewables Limited (formerly			il Close	Marka Limitad
Date of incorporation	5 (10 (10 (10 (10 (10 (10 (10 (10 (10 (10		KNOWN	as boros	li Glass	vvorks Limited)
Registered Office	December 14, 1962 1101, Crescenzo, G - Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051					
Business activities	- P. 980029	nufacturer of Glass				
						(₹ in Lakhs
Capital Structu	re	Share Capital			Mai	rch 31, 2020
Authorised		91,65,00,000 Equity Shares of ₹ 1/- each	9165.	00		18390.00
		9,22,50,000 preference shares of₹10/-each	9225.	.00		
Issued, Subscril Fully Paid-up	bed &	11,40,59,537 Equity Shares of ₹	(1/- eac	h		1140.60
Financial information (as at Ma	arch 31,2020)	(₹in	lakhs, e	xcept p	oer share value:
Name of the	Particu	llars				March 31, 2020
Company	Equity	capital Face Value of ₹1/-each				1140.60
	Reserv	es and surplus (excluding revalua	ation)		5 e	31503.29
Borosil Renewables	Sales/	urnover				27115.59
Limited (formerly known as Borosil	Profit/(_oss) after tax				45.28
Glass Works	Earning	as per share (₹) (Basic) (Face Val	ue of₹1	I/- Each)		0.04
Limited)	2100 PT000-27	as per share (₹) (Diluted) (Face Va)	0.04
		et value per share (₹)				28.62
Name of the Company		dow Glass Limited				
Date of incorporation		/ember 09, 1960				
Registered Office	E2	/3 Gillander House, N S Road, Kol	kata-7	00 001	-	
Business activities		siness of glass manufacturing mpany is currently suspended.	and gl	ass tradi	ng. Pro	oduction of the
	60	npany is currently susperided.				(₹ in Lakhs)
Capital Structure	Shi	are Capital		M	arch 31	
Authorised		50,000 Equity Shares of ₹ 10/- ea	ach			485.00
	15,	000 Redeemable Cumulative				15.00
20		ference Shares of ₹ 100/- each				2008/11/07/11
Issued		8,465 Equity Shares of ₹ 10/- ead				69.85
Subscribed and Paid- u		6,930 Equity Shares of ₹ 10/- eac I: Forfeited shares	'n	69.		60.77
	Add	1: Forfeited shares		0.	08	69.77
inancial information (a	ns at Ma	rch 31,2020)	(₹ in l	akhs, exe	cept pe	er share values)
Name of the	Partic	ulars			Mar	ch 31, 2020
Company		capital				69.77
Company		es and surplus (excluding revalu	ation)			400.01
Window Glass		Turnover				
Limited		Loss) after tax				(87.49)
		gs per share (₹) (Basic) gs per share (₹) (Diluted)			(12.55)	
	NI-A-	set value per share (₹)		-	67.41	
2007 0200						
Name of the Company		as Trading LLP				
Date of incorporation Registered Office		il 22, 1982 /3, Gillander House, 8 NetajiSubh	ach Ros	d Kolkat	-700	001
Business activities		nted Income	asiinoa	iu, noikau		in Lakhs)
Capital Structure		ticulars		Marc	h 31, 20	19
		tners Capital				0.03
2001 <u>01 0168 6840</u> 1000 100	2024/223	tners Current Account	24-1245	210205		2.33
inancial information (a	is at Ma	rch 31,2019)	(₹ in	lakhs, ex	cept p	er share values
Name of the	Partic				Mai	rch 31, 2019
Company	Equity					42.36
		es and surplus (excluding revalu	ation)			7.87
Cycas Trading LLP		Turnover Loss) after tax			1	1.47 N.A.
ana) (1976)		gs per share (₹) (Basic)			1	N.A.
		gs per share (₹) (Diluted)			<u> </u>	N.A.
		set value per share (₹)				42.36
Name of the Torot	Denesi	Faundation			-	
Name of the Trust		Foundation				
Date of incorporation		y 30, 2017 - Govali, Taluka – Ibagadia, Distri	ot Dha-	uch 200	001	
Registered Office Business activities		- Govali, Taluka – Jhagadia, Distri ust has been formed jointly by Bo				modil instead are
Dusiness activities	Boros	I Glass Works Limited (now Bor ve of making CSR contributions by	rosil Re	newables	Limite	
Capital Structure		ticulars pus Fund and other Funds		Marc	1 31, 20 2678	
Financial information (a	s at Mai	ch 31,2019)				(₹ in lakhs)
Name of the Truct	Particu				Mai	rch 31, 2019
Name of the Trust		Fund and other Funds				26.78
Borosil Foundation	and a local data in the second	on Received				145.40
Serval Foundation	Other I				<u> </u>	0.26
TYDEDO NON AN AN INTEL COMM		utions/Expenditures	N00004	A1		145.70
Group Companie	8	nd defaults of the transferee en	•	60 Disease 1		
prosecutions, proc	eedings	r, there are no material outstanding or tax liabilities against our Compar ve a material adverse effect on ou	ny, our D	irectors, o	ur Prom	noters or our Grou

S. Name of No. the Entity				Criminal Tax Proceedings Proceedings (Direct Tax/ Indirect Tax)		Material Civil Litigations	Statutory / regulatory Proceedings	
1	Borosil	Limited	By the Co: 4 case By Borosil Gla Works Limited 1 case	Indirect T	Direct Tax: 1 case Indirect Tax: 1 case By Borosi Works Lin Vyline Gla Limited: 1		5012	
2	Directo Mr. Ka Singh	nwarBir	Against Directo 1 case By Director: Nil		Nil	By Director:1 case	Nil	
3	Promo	ters	Nil	1	NI	Nil	Nil	
4	I) Guja Limitec (now m Borosil	Companies rat Borosil I ("GBL") herged into Renewables I ("BRL"))	Nil IVII			Against GBL: 22 cases By GBL: 6 cases	Nil	
	ii) Boro Renew (Forme	sil ables Limited rly known as Glass Works		14 c Indire	t Tax : cases ict Tax: ases		Nil	
	iii) Window Glass Limited		Indire		Tax : Nil ct Tax: ases	NII	Nil	
	iv) Cycas Trading LLP		Nil	Nil Direct Ta		Nil	Nil	
	v) Borosil Foundation		Nil		Tax : Nil t Tax: Nil	Nil	Nil	
5	(forme	Pack Limited ty known as Pack Private	NII	Nil Direct Tax : Nil Indirect Tax: Nil		By KPL : 2 cases	Nil	
14. Y	Informa Partic	ation Memorar ul ars of high, ling three yea	ndum which will lows and ave rs BSE	be available or rage prices o	n websites of f the listed t	al Developments", four Company i.e. w transferor entity (E NSE#	ww.borosil.com BRL) during the	
		High Price (₹)	Low Price (₹)	Avg. Price (₹)	High Pric (₹)	e Low Price (₹)	Avg. Price (₹)	
2018	-2018* -2019** -2020	10188 1233.80 224.15	790 195.15 28	5489 714.48 126.08	- 1199 224.20	- 196.15 28	648.54 126.10	
	#Share **Bonu Note: particu	es got listed on is Issue in the r The average s lar year o: www.bsein d	NSE on May 2 atio of 3:1 on Ar stock price of dia.com and w	5, 2018 ugust 06, 2018 Transferor cor	npany is the	otember 15, 2017 a simple average of	f High & Low of	





Notice of 18th Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure

Notice is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held at 3.00 p.m on Monday, 10th August, 2020 through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business as detailed in the Notice of AGM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (nanagement and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote for the 18th AGM by electronic means and the business may be transacted through e-Voting services provided by National Securities Depository Limited (NSDL). The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

The e-voting period commences on Thursday, August 6, 2020 (9:00 am) and ends on Sunday, August 9, 2020 (5:00 pm). During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) 31st July, 2020, may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com.

In case a person has become Member of the Company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. 31" July, 2020, the member may approach NSDL for issuance of User ID and Password. In case of queries or grievances regarding e-voting Members may write to evoting@nsdl.co.in or to Company at investors@wonderla.com. The Notice of 18th AGM and the Annual Report for 2019-20 will also be available on Company's webs nderla.com. The Register of Members and the Share Transfer books of the Company shall emain closed from Wednesday, August 5, 2020 to Monday, August 10, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Wonderla Holidays Limited Sd/-Srinivasulu Raju Y **Company Secretary**

Date: 16.07.2020 Place: Bangalor



Registered Office: 'Alkem House', SenapatiBapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 2224952955 Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com

NOTICE TO MEMBERS Notice is hereby given that the 46th Annual General Meeting (AGM) of Alkem Laboratories Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, 18th August, 2020 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transac the business as set out in the Notice dated 05" June, 2020, convening the said AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated 05" May, 2020 read with circulars dated 08th April, 2020 and 13th April 2020 (collectively referred to as "MCA General Circulars") permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA General Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through

In accordance with the aforesaid MCA General Circulars and SEBI Circular dated 12" May 2020, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year payments or overdue of statutory dues, institutional/banks dues or dues payable to fixed deposits, that Depository Participant(s)/Company . The Annual Report for the financial year 2019-20 is 2019-20 has been sent to all the Members whose email addresses are registered with the able on the Company's website at www.alkemlabs.com and also on websites of the Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of Limited at www.nseindia.com and Notice of the AGM on the website of Central sitory Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com. e is further given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 201 nended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and osure Requirements) Regulations, 2015, that the Company is providing remote e g facility to all its Members to enable them to cast their vote on all matters listed in the Notice by electronic means. The details regarding the remote e-voting facility i ded below. off date for determining the Members Tuesday, 11" August, 2020 ed to vote mencement of remote e-voting period Saturday, 15" August, 2020 at 9.00 A.M. Monday, 17[™]August, 2020 at 5.00 P.M. of remote e-voting period emote e-voting will be disabled by CDSL after 5.00 P.M. on Monday, 17th August, 2020 he Members shall not be allowed to vote beyond the said date and time ons whose names are recorded in the Register of Members or in the Register of ficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e Tuesday, ugust. 2020, shall be entitled to cast their vote either through remote e-voting ghe-voting during the AGM. Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members ding the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through te e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cash vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM through DAVM but shall not be entitled to cast their votes again. person, who becomes a Member of the Company after completion of dispatch of e and hold share(s) as on cut-off date i.e. Tuesday, 11" August, 2020, may request for ID and password at rnt.helpdesk@linkintime.co.in or investors@alkem.com ever, if the person is already registered with CDSL for e-voting, then the existing use id password can be used for casting vote. he AGM bers who have not registered their email addresses are requested to register their addresses with their respective Depository Participant(s) and members holding es in physical mode are requested to update their email addresses with the pany's Registrar and Share Transfer Agent, Link In time India Private Limited at elpdesk@linkintime.co.in to receive copies of the Annual Report for the FY 2019-20 -20 along with the Notice of AGM. bers may note that in terms of the provisions of the Income-Tax Act, 1961, ("the Act" nended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or 01^{er} April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall fore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of end. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable. bers are requested to submit the documents in accordance with the provisions of the The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates an ded in the Notice of the AGM. Manish L. Ghia, Partner, M/s. Manish Ghia & Associates, Practising Company etaries, Mumbai (Membership No. 6252, CP No. 3531) are appointed as Scrutinizer to inize e-voting process in a fair and transparent manne esults declared along with the Scrutinizer's Report shall also be communicated to the c Exchanges and Central Depository Services (India) Limited (CDSL) and the same also be displayed on the website of the Company. I have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the e-voting tem, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumba 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-3058542/43 he Company has also fixed Tuesday, 11th August, 2020 as the "record date" for the urpose of determining entitlement of shareholders for payment of final dividend for the nancial year 2019-20. For Alkem Laboratories Limited Ch Ju Date: 16th July, 2020 Manish Narang

President - Legal, Company Secretary & Compliance Officer

<i>6</i>			- 20 C
	CIN: L22219MH1991PL Regd. Office: C-106, H Andheri-Kurla Road, Ma Mumbai 400 059. Phone E-mail: companysecret Website: www.controlp	Ind Saurashtra Industrial Estate, rol Naka, Andheri (East), No. 022-28599065/66938900 ary@controlprint.com	Available BSE Lis & Non Listed NE companies takeover. Emai
SEBI (Listing Obligati 2015, that a Meeting of on Saturday, July 25 , audited Financial Resu The information is	ons and Disclosure R f the Board of Directors , 2020 inter-alia, to cor ilts for the quarter ender also available on	the Company's website	or message 9811259150.
		osite of the BSE Limited at change of India Limited at	
Mumbai July 16, 2020		For Control Print Limited Sd/- Reena Shah Company Secretary	EXPORT LIMITED Regd. Office: A/8, M.I.D.C. Industri
		INDIA LIMITED	CIN: L99999MH1987PLC0449 Tel No. 02145-233492, E-mail: info@shreeharichemica Website: www.shreeharichemica
	ent of India Enterprise		Pursuant to the Regulation
	O EQUITY SHAR	EHOLDERS	(a) of the SEBI (Listing Oblig and Disclosure Requiren
Education and Pro	tection Fund (IEPF	F)	Regulations, 2015, Noti hereby given that a Meeting
of the Companies A	ct, 2013, read with I	e applicable provisions nvestor Education and	Board of Directors of the Co will be held on Thursday, Ju
Refund) Rules, 201	6, as amended ("t	, Audit, Transfer and he Rules") notified by	2020 at 1.00 p.m. tointe consider and to approv
the Ministry of Corp	porate Affairs (MCA).The Rules, inter-alia, d shares in respect of	following: 1. Audited Financial Stateme
consecutive years	or more shall be t	ed or paid for seven ransferred to Investor	the year ended 31.03.20 2. Audited Financial Results
Education and Prote	t street is as Aller and	Suspense Account. Company is becoming	quarter and year 31.03.2020
due for transfer to th			The notice of board meeting is up
1000 1000 100 100 100 100 100 100 100	mensen sa mang un sa melon	Transfer of Shares to IEPF Suspense Account	on the website of the co at <u>www.shreeharichemicals</u> . also on the website of the
final (2012-13) 20.09.20		After 23.10.2020	Exchange at www.bseindia. For and on Behalf of the
shareholders whose div consecutive years, at 1 Participant/ R & TA, prov to IEPF Suspense Acco Share holders and Shar website at-www.sail.co.	idend has remained ung their latest available ac viding complete details o unt. The Company has u es due for transfer to IEF in. Share holders are ding on the above websi	cation(s)to the concerned paid or unclaimed for seven idress with the Depository of the shares due for transfer uploaded the details of such PF Suspense Account on its requested to refer to the te to verify the details of the e Account.	For SHREE HARI CHEM EXPORT B.C. Agrawal Anup Ra Chairman & Man Executive Director Din DIN: 00121080 DIN: 007 Place: Mumbai Dated: 17/07/2020
can contact the Con investor.relation@sail.in (Address: MCS Share India Limited, 1st Fic Delhi-110020, Tel: 91 1 for further details, and I with the Company,within due date, the Company	npany, at the Registe) or its Registrar ar Transfer Agent Limite or, F-65, Okhla Indu: 1 41406149) or email at 1 41406149) or email at 0 dge a valid claim for th 1 30 days of notice. If no shall, with a view to con relevant Shares to IEPF	ned dividend. Shareholders ered Office (or email at d Share Transfer Agent d, Unit: Steel Authority of strial Area, Phase-I, New admin@mcsregistrars.com) he unclaimed dividend lying proply is received within the nply with the requirement of Suspense Account without	DCM SHRIRAM L Regd. Office: 2nd Floor (West' Worldmark 1, Aerocity, New Delhi-110037 Tel : 011-42100200 CIN No. : L74899DL1989PLC0 E-mail : response@dcmshriran. Website : www.dcmshriran.0
However, the Shareh corresponding Shares in from IEPF Authority in ac	olders can claim bot ncluding all benefits accr ccordance with the Rules d therein. Shareholders	h the dividend and the uing on such Shares, if any, s and on submission of such can also refer to the details	NOTICE Pursuant to the Regulation 29 (Listing Obligations and Dis Requirements) Regulations, Notice is hereby given that a me
No claim shall lie again amount and the Shares		pect of unclaimed dividend suant to the said Rules.	the Board of Directors of the Co will be held on Tuesday, 21* July
	NAMES AND A COMPANY AND A CONTRACT OF A DATA OF A D	eel Authority of India Limited Sd/-	inter-alia, to consider the Un Financial Results (both Standald Consolidated) for the quarter
Place: New Delhi Date : 16 th July, 2020	0	(M.B. Balakrishnan) Company Secretary	30.6.2020 and to consider the is of unrated, unlisted collate redeemable, non-convertible de
	stered Office: Ispat Bhawan	, Lodi Road, New Delhi 110 003	(NCDs) on private placement ba determination of issue price.
DESH EE NAAM Corpora	le Identity Number: L27109DL1973GOI006454,	Website: www.sali.co.in, Email: Investor.wistion@sail.in AIL in everybody's life	This notice is also available website of the Company www.dcmshriram.com and
			exchanges i.e. www.nseindia.co www.bseindia.com.
CILLS OF	/ebsite: www.ranegroup. mail: investorservices@ el.: 044 2811 2472 / 73;	02202 ral Road, Chennai - 600 086 com; pranegroup.com Fax: 044 2811 2449	For DCM Shrir Sameet G Place : New Delhi Date : 16.7.2020 Compliance
Notice is hereby given that the	he 84 [®] Annual General Meet Friday, August 14, 2020 a	ENERAL MEETING ing (AGM) of the members of the it 15:00 hrs IST through Video	Regd. Office : Azamaba

Company will be held on Friday, August 14, 2020 a Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM). In view of the continuing COVID-19 pandemic and the restrictions imposed on the movement of coopie, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 and SEBI vide its Circular no SEBI/H0/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as "Applicable Circulars") have permitted the holding of the AGM through VC/OAVM. Accordingly, the AGM will be convened through VC/OAVM and the business may be transacted through voting by electronic means in compliance with applicable available for the Adventue of the AGM end of the Agement of the Adventue of the Adv provisions of the Act read with applicable circulars. A person, whose name is recorded in provisions or the Act read with applicable circulars. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. (Friday) August 07, 2020 only shall be entitled to avail the facility of 'remote e-voting' or voting at the AGM. The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic means i.e. remote e-voting and voting on the date of the AGM. For detailed locating the services (India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic on a thending the AGM through VOCOMM instructions on attending the AGM through VC/OAVM, members / shareholders are requested to go through the Notice of AGM. Pursuant to the Applicable Circulars and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Annual Report 2019-20 and Notice of the 84* AGM are being sent in electronic mode to Members whose e-mail address is registered with the Company/ Registrar and Transfer Agents or with the Depository Participant(s). The above documents are also being made available on the website of the Company at www.ranegroup.com, the websites of BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and CDSL website at ttps://www.evotingindia.com. The Members are hereby informed that: (i) The 'remote e-voting' period commences on (Tuesday) August 11, 2020 (09:00 hrs IST) and ends on (Thursday) August 13, 2020 (17:00 hrs IST). Member may note that remote e-voting shall not be allowed beyond the above said period. (ii) During this period, existing members and persons who have acquired shares an become members of the company after the despatch of notice, holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date (Friday) August 07, 2020 may cast their vote electronically on the business set forth in the notice of the AGM through CDSL e-voting system in the manner detailed in the AGM Notice. (iii) Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend, participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again (iv) Members may access the CDSL e-voting system at the weblink https://www.evotingindia.com under shareholders/members login. The same link is valid for joining the AGM on the meeting day. The detailed instructions for the remote e oting process, joining the AGM and e-voting during the AGM are given in the Notice of (v) Members are permitted to join the AGM through VC/OAVM, 15 minutes before the neduled time of commencement of the meeting and upto 15 minutes after such cheduled time. (vi) Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting are requested to send required details and documents as described in the AGM Notice to Company's e-mail ID investorservices@ anegroup.com or to RTA's e-mail ID srirams@integratedindia.in (vii) The documents referred to in the AGM notice are available for inspection. Member nay write to the Company's e-mail id investorservices@ranegroup.com (viii) Mr. C Ramasubramaniam, Practicing Company Secretary (ICSI Membership no. FCS 6125), Partner, M/s. CR & Associates, Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the 'remote e-voting' process and voting at the AGM, in a fair and transparent manner. (bx) The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at <u>www.ranegroup.com</u> and on the website of CDSL www.evotingindia.com immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. (x) Shareholders who would like to express their views/ask questions during the eting may register themselves as a speaker and may send their queries and request mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number a investorservices@ranegroup.com, from (Thursday) August 06, 2020 (09:00 hrs IST) to (Monday) August 10, 2020 (17:00 hrs IST). (xi) The members can update their mandate for receiving dividends directly in their bank counts through Electronic Clearing Service (ECS) with their respective Depository Participants (For Demat holdings)/RTA or Company (For physical holdings) on or before the cut-off date August 07. 2020. For any query/ clarification or issues regarding remote e-voting / e-voting during the AGM, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <u>www.evotingindia.com</u>, under help section or write to helpdesk.evoting@cdsiindia.com or contact Mr. Rakesh Dalvi at 1800 22 5533 / 022-2305 8542 /022 2305 8543 / 022 2305 8738. Pursuant to Finance Act, 2020 dividend income will be taxable in the hands of the members w.e.f. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from the dividend paid to the members at prescribed rates. In order to enable compliance with TDS requirements, members are requested to update their PAN residential status, category as per Income Tax Act, 1961 with their depository participants and in case of physical shares with the Company or RTA by sending relevant documents by e-mail to investors rearised and the company of not by sename terrain or striams@integratedindia.in on or before the cut-off date August 07, 2020.

sted BFC for il at il.com at

ALS

rial Area 942.

als.in als.in

47 (gation ments ice g of the mpan July 23 ter-alia ve th

ents fo 220

for th ended

ploaded mpany <u>in</u> an Stock

.com Boar IICALS IT LTD Ramuka naging recto 755748

TD. Wing) 034923 m.com com

of SEB sclosur 2015 eeting o Company ly, 2020 naudited lone and ende ssuanc eralized ebentur asis and

on the ıy, i.e stock com and

> ram Ltd Gambhi

cretary 8 ce Officer

MITED Phone: 91-40-27688000: Eax:91-40-27615336 CIN: L29150TG1930PLC000576, Email:investors@vstind.com ebsite: www.vsthyd.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company i scheduled to be held on Monday 3rd August, 2020 inter-alia, to consider and approve the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2020. The intimation contained in this notice is available on the Company's vebsite www.vsthyd.com and also on the website of the Stock Exchanges viz. BSE Limitedwww.bseindia.com and The Nationa Stock Exchange of India Limited www.nseindia.com



Material developments after the date of Balance Sheet 15.

In view of prevalence of COVID-19 pandemic and resultant lock down from last week of March. 2020, like all other businesses, the business of our Company has also been impacted. However, the business is now gradually picking up but it is very difficult to predict the exact impact of the situation on the future performance of the Company. The Company will continue to closely monitor the evolving situation and assess its impact on the operations of the Company.

16. Such other information as may be specified by the Board from time to time. Availability of Information Memorandum of the Company:

The Information Memorandum is available on our website at www.borosil.com.

	For Borosil Limited (Formerly known as Hopewell Tableware Limited) Sd/-	The Company purpose of dete financial year 2
Date : July 16, 2020 Place : Mumbai	ManojDere Company Secretary & Compliance Officer FCS No. 7652	Date: 16 th July, Place: Mumba

	(By order of the board)
hennai	For Rane Holdings Limited
uly 16, 2020	Siva Chandrasekaran
	Secretary

For VST INDUSTRIES LIMITED PHANI K. MANGIPUDI Company Secretar Place : Hyderabad Date : 17th July, 2020

Multi Commodity Exchange of India Limited

Regd. Office: Exchange Square, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 CIN: L51909MH2002PLC135594: Email id: info@mcxindia.com; website: www.mcxindia.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, July 25, 2020, at Delhi through Video Conferencing, interalia, to consider and approve the Un-Financial audited Results (Standalone & Consolidated) of the Company for the guarter ended June 30.2020.

The said notice may be accessed on the Company's website a https://www.mcxindia.com/inve stor-relations/notices and also on the website of BSE Limited at https://www.bseindia.com.

For Multi Commodity Exchange of India Limited Ajay Puri **Company Secretary** Date: July16, 2020

वालधुनी नदी परिसरात पावसाचे पाणी भरते यासाठी पालिका प्रशासन जबाबदार

भाजपा महिला शहरअध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांचा आरोप

पावसाळ्यात पाणि

पालिका प्रशासन व प्रदूषण

बोर्ड

प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेड

CIN:L51900MH1984PLC034867

नोंदणीकृत कार्यालय: ३०५, ३रा मजला,

कृष्णा विशाल नगर हौसिंग सोसायटी लि., मार्वे

रोंड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई, महाराष्ट्र-

४०००६४. **दूर.:**९१५२०९६१४०/४१

ई-मेल:shreenath.commercialfin@gmail.com

वेबसाईट:www.shreenathcommercial.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ

सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात ये आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्ष

माहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अहव

नसेच दतर व्यवसाय विचारात घेणे व स्विकारणे याकरित

गुरुवार, २३ जुलै,२०२० रोजी दु.४.३०वा. कंपनीच

www.shreenathcommercial.com

वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य

www.besindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब

श्री हरी केमिकल्स

एक्सपोर्ट लिमिटेड

दूर.क.:०२१४५-२३३४९२

लेखापरिक्षित वित्तीय अहवाल

बी.सी.अग्रवाल

संचालक

ठिकाणः मुंबई

अध्यक्ष व कार्यकार्र

प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेडकरित

माहिती

. गंचालक मंडळाची सभा होणार आहे

आहे

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३ँ.०७.२०२०

याबाबत सर्वरन्वी

असल्याचा आरोप

नियंत्रण



दि. १६ कल्याण, वालधुनी नदी परिसरात पावसाचे पाणी भरते यासाठी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महिला शहरअध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला आहे.

ख्रपच प्रदूषित झाली असून नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. या नदीच्या पात्रामध्ये बरीचशी मोठमोठी बांधकामे पालिकेच्या व बिल्डरांच्या संगनमताने, रीव्हर कोस्टल झोनचे नियम धाब्यवर बसवुन

निसर्ग चक्रीवादळामूळे शैक्षणिक साहित्य आणि वापरातील वस्तू नामशेष पाली/बेणसे दि. १६: (प्रतिनिधी) निसर्ग

चक्रीवाढळात सबंध जिल्ह्यासह कोकणात कोट्यावधीची वित्तहानी केली. मनुष्यहानी देखील झाली. घरे, शाळा , वाडे, झाडे जमीनदोस्त झाली. सुधागड वावळोली तालुक्यातील देखील मोठे आश्रमशाळेचे नूकसान झाले. येथील विद्यार्थ्यांचे तब्बल ያዩዐ शैक्षणिक साहित्यासह दैनंदिन वापरातील वस्तू भिजून पूर्णपणे खराब आहेत. त्यामुळे झाल्या या सर्व साहित्य व वस्तूंची आता विद्यार्थ्यांना गरज

I, Mr. Ashish K.Patil, Advocate on behalf of my client Mr. Rakesh Rajaram Kashyap, do state, submit and call upon Public in Individual capacity and Public at Large capacity as follows: 1. My client Mr.Rakesh Rajaram Kashyap is residing in esidential premise as "Owner" under the Maharashtra Co-operative Society Act, 1960, updated till date. 2. My client is residing a Room No.105 first floor building no 4 krishna vihar co -operative society, nousing LTD , hanuman nagar , near tata compound, opposite s v road vileparle west) Mumbai -400 056 as he is legal Gift Deed holder of Late Smt.Rama Raiaram Kashvap and legal Gift Deed older of Shri. Rajiv Rajaram Kashyap as Son" and "Brother" respectively. 3. Mr. Rakesh Rajaran Kashyap is residing at Room No.105 first floor building no 4 ,krishna vihar co oprative society hanuman nagar, nea ata compound , opposite s v road vileparle (west) Mumbai -400 056 since his childhood and now "Own" the said remise and has no other residence of nis Own in Individual capacity. 4. My client has duty performed his duties as 'a Son' and 'a prother' respectively towards Smt. Rama Raiaram Kashvap and Shri. Raiiv Rajaram Kashyap respectively as he has duly taken care of both when they were alive

5. Any "Person" who claim to have any right, title, and interest in the above said property by any means to v Piah

येथील रहिवासी संकूलांमधे जनता पार्टीच्या, कल्याण शहर महिला पाणी भरते, व नागरीकांचे अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला आहे. अतोनात हाल होतात.

अशा प्रकारे हा वालधूनि जलस्रोत दूषित होऊन नष्ट परिशिष्ट १६ (उपविधी क्र.३५ अन्वये) होण्याच्या मार्गावर आहे सचना व दूसरीकडे अरुंद पात्र झाल्यामुळे लगतच्या परिसरात

भरते

महानगर

जबाबदार

,भारतीय

कं पनी च

सही/

गिरराज अगरवा

डीआयएन: ००२९०९५

मंडळाच्या वतीने व करिता

अनुप रामुक

व्यवस्थापकी

संचालव

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेडकरिता

डीआयएन:00१२१०८० डीआयएन:00७५५७४८

सेंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. पत्ता-बेलासिस ब्रिज, ताडदेव, मुंबई-३४ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत/भूखंडावर/गाळा/ aंगला क्र.ए/१०२ धारण करणाऱ्या श्री. **जगन्नाथ गणपत शिवटकर** यांचे तारीख २३.०३.२००८ रोजी निधन झाल. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक त्य कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसा कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीव राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी २ ते संध्याकाळी ८ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील

सिंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था म यांच्याकरिता आणि वतीने सही/ श्री. प्रकाश चि. कुटे ठिकाण: मुंबई दिनांक: १७.०७.२०२० सचिव

सचना सिंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. पत्ता-**बेलासिस ब्रिज, ताडदेव, मुंबई-**संस्थेच्या इमारतीत/भूखंडावर/गाळा/ बंगला क्र.बी/५०६ धारण करणाऱ्या **श्री** २०.०४.२०१७ रोजी निधन झाल. त्यांर्न नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग त्र हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्ष मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्य वा हरकतींच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक त्या मुंबई लक्षदीप

संध्या तिवा

कंपनी सचिव

सही/

रुपा मोर्द

१६ जुलै, २०२०

डीआयएन:००३७८३८३

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएनःएल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ **नोंदणीकृत कार्यालय:** पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र दूर.:०२१९४-२३८५११, वेबसाईट: www.haryanacapfin.com ई-मेल: investors@haryanacapfin.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्य

नेयम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्य तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता गुरुवार, २३ जुलै, २०२० रोजी कंपनीच्या मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कॅपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि बीएस स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरि

JINDAL 94.00.2020

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय: ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३ महाराष्ट्र, ई-मेल: netlink@easy2source.com; वेबसाईट: www.nsil.co.in वूर.:०२२-२६३३५५८३, सीआंयएन: एल४५२००एमएच५९८४पीएलसी०३४७८९

३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व वित्तीय वर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवा

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२०	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने ३०.०६.२०१९
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.90	٩.६३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	66.94	(७०.८९)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	66.94	(७०.८९)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	٢٦.٤٩	(६३.७६)
कालावधीकरिता एकूण सर्वक्ष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष		
नफा/(तोटा)(करानेंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	-	-
समभाग भांडवल	૨५૨.૬૨	૨५૨.૬૨
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		
(मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार)	७२४.૧૮	७२४.૧૮
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)		
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)		
१. मूळ	3.39	(૨.५૨)
२. सौमिकृत	3.39	(૨.५૨)

अगरेत के साथ जात जात के साथ अन्साईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. # अपवादात्मक आणि/विंचा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात

जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरित

कार्यकारी संचालिका व सीएफअ

ठेकाण: मुंबई दिनांक: १६.०७.२०२०

आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वी सॉफ्टबिपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४ नोंदणी कार्यालय : फ्लंट क्रमांक बी-४५०१ आणि बी-४६०१, लोढा बेलिसिमो, लोढा पॅक्ट्रिलियन, अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११. दूरध्वनी : (०२२) ६७४००९०० फॅक्स : (०२२) ६७४००९८८

ई-मेल : mca@ahaholdings.co.in वेबसाईट : www.idreamfilminfra.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजग रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता कंपनीचे लेकॉपरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुंबई येते गुरूवार दिनांक २३ जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

पुँढे कंपनीच्या आचारसंहिता आणि सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसीडर ट्रेडिंग) रेग्युलेश २०१५ च्या अटीनुसार कंपनीच्या नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सिक्युरिटीजचे व्यवहार करण्याच्या व्यापाराची विंडो नंतरचे अट्ठेचाळीस तासांपर्यंत म्हणजेच ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीची अलेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष केलेल्या आर्थिक नेकालांचा विचार व मान्यता घेण्यासाठी मंडळाच्या बैठकीचा समारोपापर्यंत बंद

सदर माहिती कंपनीच्या <u>www.idreamfilminfra.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स येते सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता (पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड) सही/

शमिका कदम व्यवस्थापकीय संचालका डीआयएन: ०७६०६१९५

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. मालक श्रीमती रंजनाबेन गाला (यापुढे सदर मालक म्हणून संदर्भ), र./ठि.: फ्लॅट क्र.एफ/६०२, ६वा मजला, चांदगंगा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, प्लॉट क्र.२, गोराई १, बोरिवली (प.), मुंबई-४०००९४ यांना सदर मालकाचे मुले व मुलगी (१) श्री. हितेन पुन्शी गाला, (२) श्री. चिराग पुन्शी गाला व (३) श्रीमती नेहल रिकीन गाडा (यापुढे सदर निश्चिती पक्षकार) या निश्चिती पक्षकारांकडून अनुमती व निश्चितीसह खाली नमुद मालमत्तेसंदर्भात सर्व अधिकार, हक्व १ हित आहेत

सदर मालकांनी असे प्रस्तुत केले आहे की, अनुसुचीत मालमत्तेसंदर्भात व्यवहाराबाबत अधिकाराचे खालील स्त्रोत आहे.

चारकोप अपर्णा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरतुदीअंतर्गत नोंद क्र.बीओएम (डब्ल्युबी)/एचएसजी/

PUBLIC NOT

say that Under Instruction and on behalf of my clients MRS. PUSHPA SINGH & MR. SHAILESH KUMAR SINGH, owner of Flat No. 103, in Building No. 3, Wing C, First Floor, Colour Discovery, Bategaon, Boisar (East), District : Palghar - 401501, State as under :-.

I Say that the Original Agreement for sale dated 06/06/2019 between M/S. GOLDSTAR REALTORS Partnership Firm PART OF FIRST PART "PROMOTERS / DEVELOPER/S) and MRS. PUSHPA SINGH & MR. SHAILESH KUMAR SINGH, (PART OF SECOND PART "PURCHASER/S" And Lodged police complaint with Bangurnagar Police Station, Mumbai, dated 20/03/2020, bearing 451 /2020.

I say that if any person or persons legal heirs have any objection, regarding above said Agreement for sale dated 06/06/2019 by shall intimate me in writing and if found and traced shall handover to me at the under mentioned address within 15 days from date of Notice.

I confirm and agree the above statements Adv. Chirag R. Pandya CHIRAG R. Pandya (B.Com, LL.B) Counter signature of my Client ADVOCATE HIGH COURT Flat No. 705, Borivali Nandkuvar CHS Ltd MRS. PUSHPA SINGH Factory lane, Near Amba Mata Temple MR. SHAILESH KUMAR SINGH, Borivali (West) Mumbai 400 092.

> Amal Ltd ३१०-बी, वी सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुब म), मुंबई-४०००२८, महाराष्ट्र, भारत. sec@amal.co.in | (+९१ २२) ६२५५९७०० | www.amal.co.in सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रव

क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० मध्ये विहित प्रक्रियेची पुर्ततेनुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत दिनांक १२ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. कंपनीने सदस्यांना विद्यत स्वरुपाने एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची तसेच व्हीसीमार्फत एजीएममध उपस्थित राहण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे आणि विषयावर रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम

दरम्यान विमर्ष केले जाईल. दिनांक ७ ऑगस्ट, २०२० रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना ज्यांना कंपनीकडे त्यांचे ई-मेल उपलब्ध नसल्याने वार्षिक अहवालाची विद्युत प्रत मिळालेली नाही त्यांन जीएम सचनेत दिलेल्या माहितीचे पालन करून मत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे

ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल कंपनीकडे नोंद केलेले नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीकडन ई-पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे त्यांचा ई-मेल नोंद करावा. ई-मेल नोंद करण्यासाठ सदस्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करावे

वास्तविक स्वरुपात भागधारणा सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी sec@amal.co.in त्यांचा फोलिओ कमांक, मोबाईल कमांक, ई-मेल पत्ता, भागप्रमाणपत्राची स्कॅन पत (पतील र मागील असे दोन्ही बाजु), पॅन कार्डची स्वयं साक्षांकित प्रत, आधारकार्डचे स्वयं साक्षांकित प्रत पाठवावेत

डिमॅट स्वरुपात भागधारणा सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे नाव. डिपॉझिटरी सहभागीद आयडी व क्लायंट आयडी, मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, स्वसाक्षांकीत क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची स्कॅन प्रत sec@amal.co.in ई-मेल मार्फत पाठवावी.

पुचनेसह २०१९–२०२० करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्यामध्ये व्हीसी मार्फत एजीएमम⁵ उपस्थित राहण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे तसेच ई-वोटिंगची प्रक्रिया नमुद आहे ते ज्या सदस्यांचे ई मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलवर पाठविले आहे. वार्षिक अहवालसुद्धा कंपनीच्या (www.amal.co.in) आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) बसाईटवर उपलब्ध असून २३ जुलै, २०२० नंतर डाऊनलोड करता येईल

अमल लिमिटेडकरित सही/ (ए. टी. मानकोडी) कंपनी सचिव



रजीएम घेण्याच्या दिनांक ५ जून, २०२० रोजीच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरित व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० (यापुढे एमसी सर्वसाधारण परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थित न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. सदर एमसीए सर्वसाधारण परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल

एमसीए सर्वसाधारण परिपत्रक व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार उपरोक्त एजीएम सूचन व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार कंपनीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने विद्युत प्रती पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या

नोंद. कार्या.: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड (महाराष्ट्र) CIN: L99999MH1987PLC044942 ई-मेल्रे: info@shreeharichemicals.in वेबसाईट: www.shreeharichemicals.in सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम परिशिष्ट १६ ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे (उपविधी क्र.३५ अन्वये) की, खालील विषय विचारात घेणे व मान्यता देण याकरिता **गुरुवार, २३ जुलै, २०२०** रोजी दु. १.००वा. कॅपनीच्या संचालकॅ मंडळाची सभा होण ३४ या संस्थेचे सभासद असलेल्या वा १. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरित ठिकाण: मंबर्ड दिनांक: १६ जुलै, २०२० २. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही अनंत तुकाराम सावंत यांचे तारीख ग्र्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष यापढे सदर मंडळ सभेची सचना कंपनीच्य www.shreeharichemicals.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com_वेबसाईटवर_उपलब

तसेच या मोठम ोठया संकुलांमधील सांडपाणी, सार्वजनिक शौचालयांचे दूर्षित पाणी व मोठ मोठे नाले यांचे सांडपाणी, उल्हासनगर, शहाड येथील

असून, या नदीकाठावर व

नढीपात्रांमध्ये अतिक्रमण

करून जे भराव व बांधकामे

केली गेली आहेत, यामुळे

PUBLIC NOTICE

झाले आहे.

बर्याच ठिकाणी भराव

असन सध्या रन्मार्ट

जोरदार भरणी चालूच

आहे. यामुळे देखील

या नदीचे पात्र अरुंद

आला

सिटि पार्क

प्रकल्पासाठी

टाकण्यात

सिटिचे

ह्या

भाजपा नाल्यात रूपांतर झाले

करण्यात आली आहेत.

वालधुनी नदी सध्या पावसाळ्यात पूर येतो व

छोट्या मोठ्या फॅक्टर्यांचे दुषित पाणी कोणतिहि प्रक्रीया न करता सर्रास ह्या नदित सोडले जाते. पृथ्वीवरील पीण्यायोग्य पाणि संपत असतानाच एका जिवंत जलस्रोतांचे

Morte	gage, Lien,Loan,and/or by Right of	दिनांक: १७.०७.२०२०	साम्यानंत्र्या पत्री स अप्र गामने पास	संस्था कायदा १९६० व्या तरतुदाअंतगत नाद क्र.बाआएन (डब्ल्युबा)/एयएसजा (टीसी)/१८२०/८५/८६ सहं नोंदणीकृत आणि स्थापित झाली होती (यापुढे सद	www.cosindia.com, alexis iciteseel www.bseliidia.com a erevision
	ndu Succession Act,		कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर	(टासा)/ १८२०/८५/८६ सह नादणाकृत आणि स्थापित झाला हाता (यापुढ सद सोसायटी म्हणून संदर्भ).	
	S,ammended, and updated till date	तिलक व्हेन्चर्स लिमिटेड	करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत	राजायटा म्हणून संदन). २. सदर सोसायटीने सोसायटीद्वारा वितरीत दिनांक १ मे, १९८९ रोजीचे सदस्य नों	यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी
	with Senior Citizen Act,2007,and/or L,or by this PUBLIC NOTICE is	CIN:L65910MH1980PLC023000	कोणाही व्यक्तीकडून हक मागण्या किंवा		
	by called upon to contact the	नोंदणीकृत कार्यालय : ई-१०९, क्रिस्टल प्लाझा,	हरकत सादर झाल्या नाही तर मयत	फोलिओ क्र.१८ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.१८ द्वारे प्रस्तुत अनुक्रमांक ०१८५ र ०१८९ (दोन्ही समाविष्ट) धारक आणि रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे	वोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या
यण्याचा भरज आह. अन्यथा Advo	ocate authorised by Mr. Rakesh	इन्फिनीटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अधेरी (प.),	सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/	प्रिंप (दान्हा समाविष्ट) यारक आणि रु.५०/- (रुपय प्रश्नास फक्त) प्रत्यकाच पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स वितरीत केले.	ो नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरित
ही मुले शिक्षणापासून वंचीत Rajar	ram Kashyap.	मुंबई-४०००५३.दुर.०२२-६१५२२२२२/३४,	मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या		विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देण्याकरिता सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधेबाबत
	6. Address of Advocate for	ई-मेलःtilakfin@gmail.com वेबसाईटःwww.tilakfinance.com	हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार	 सदर जागेकरिता श्री. मुरलीधर पुंजाजी नेरकर यांच्या नावे वाटपपत्र वितरीत करण्या 	। महत्त्वाचा तपशिल खालीलप्रमाणे:
C 11	Rakesh Rajaram Kashyap is as		कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक	आले होते.	सदस्यांचे मतदान अधिकार मंगळवार, दि.११ ऑगस्ट, २०२०
	shish K.Patil,Advocate	सूचना सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग	राहील. जर अशा कोणत्याही हक	४. दिनांक २ जुलै, १९९२ रोजीचे करारनामाअंतर्गत श्री. मुरलीधर पुंजाजी नेरकर यांन	
	hav Wadi, 102/H, 3/8, M.M.G.S.	अब्दिगेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स	मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत	सदर जागा त्याती नियम व अटीनुसार मालकाचे अनुमती व निश्चितीसह श्री. कांतीलात	। रिमोट ई-वोटिंग कालावधी प्रारंभ शनिवार, दि.१५ ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा.
	d, Dadar-East, Mumbai-400 014.	२०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार	संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात	टोकरसी नागडा यांना विक्री केले.	रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्ती सोमवार, दि.१७ ऑगस्ट, २०२० रोजी साय.५.००वा.
पहिलीत प्रवेश झाल्यावर	Please Note that, this Public	येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च,२०२० रोजी	, a second se	५. दिनांक १३ मार्च, १९९४ रोजीचे करारनामा अंतर्गत श्री. कांतीलाल टोकरसी नागड	
	ce is to be OBJECTED by claimant	संपलेल्या वर्ष व तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय	येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत	यांनी त्यातील नियम व अटीनुसार श्री. चुनीलाल मनसी गाला यांना सदर जाग	1 दि.१७ ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर
No N	n fifteen (15) days from the date of lication. If objection is not raised	निष्कर्ष आणि इतर व्यवसाय विचारात घेणे व मान्यता	मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी	हस्तांतरीत केली.	ाद. १७ आगस्ट, २०२० राजा साय.५.००वा. नंतर बंद कला जाइल आणि संदर ताराख व वळनंतर संदस्यास मत देता येणार नाही.
	n the stipulated time of fifteen (15)	देणे याकरिता सोमवार, २० जुलै,२०२० रोजी सायं.	संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे	६. दिनांक ५ जुलै, २००१ रोजीचे करारनामा अंतर्गत श्री. चुनीलाल मनसी गाला यांने	
	and if so raised after the period of	५.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार	सकाळी/दुपारी २ ते संध्याकाळी ८ पर्यंत	त्यातील नियम व अटीनुसार श्री. पुन्शी मनसी गाला यांना सदर जागा विक्री केली	नोद दिनाक अर्थात मगळवार, ११ आगस्ट, २०२० रोजी कोणा व्यक्तिचे नाव सदस्य नोद पुस्तक
	en (15)days from the date of	आहे.	नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची	७. श्री. पुन्शी मनसी गाला यांचे १२ मार्च, २०१६ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा] किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमूद असेल त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम
Publi	ication then the same will not be	सदर सूचना कंपनीच्या www.tilakfinance.com	मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध	त्यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.	दरम्यान इन्यादुग मतदानाचा आवकार असल.
	rtained and/or objected and my	वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सूचिबध्द	राहील.	 अत्र प्रवास नारापार न प्रतिविध जालत. अत्र पुन्शी मनसी गाला यांचे निधनानंतर सोसायटीने श्री. पुन्शी मनसी गाला यांचे 	कंपनीने रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि अन्य प्रकारे रोखले नसल्यास
	t will be defended in the Court of	आहेत त्या स्टॉक एक्सचेंज च्या अर्थात बीएसई लिमिटेडच्याwww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध		2. त्री. युन्शी नगसी गोली यांच निवनानतर सांसायटान त्री. युन्शी नगसी गोली यांच शेअर्स श्री. पुन्शी मनसी गाला यांच्या पत्नी श्रीमती रंजनाबेन पुन्शी गाला यांच्या ना	↓ ०हीसी/अपि्वहाएम माफत एजाएममध्य उपस्थित सदस्याकारती एजाएम दरम्यान इ−वाटिंग सुविधचा
आश्रमशाळेतील निवासी		ालामटडच्या www.bseindia.com वबसाइटवर उपलब्ध आहेत.	सिंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था म.	राअस त्रा. पुन्शा मनसा गाला याच्या पत्ना त्रामता रजनावन पुन्शा गाला याच्या ना हस्तांतरीत केले.	तरतुद केली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम
	Sd/-	जाहत. तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता	यांच्याकरिता आणि वतीने		मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
खोल्यांमध्येच ठेवलेले असते.	Ashish K.Patil	ातलक प्हन्यस ।लामटडकारता सही/-	सही/-	 मालकांनी पुढे प्रस्तुत केले आहे की, त्यांच्याकडून खालील मुळ दस्तावेज हरवत अपीर (गिंच्या प्रयास प्रयोग) 	। जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाला असेल आणि मंगळवार, दि.११ ऑगस्ट, २०२०
कोरोना आणि लॉकडाऊनम	Advocate High Court	ठिकाण: मुंबई गिरराज किशोर अग्रवाल	ठिकाण: मुंबई श्री. प्रकाश चि. कुटे	आणि/किंवा गहाळ झाले आहेत.	रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा
	Date: -15-07-2020.	दिनांक: १३.०७.२०२० संचालक	दिनांक: १७.०७.२०२० सचिव	अ. श्री. मुरलीधर पुंजाजी नेरकर यांच्या नावे दुकान क्र.३, अपर्णा इमारत, चारकोप	investors@alkem.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि
ूळे आश्रमशाळा बंद असून 🖵				कांदिवली (प.), मुंबई यांचे वाटपपत्र.	जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी मत देण्यासाठी
विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत.	/ येम	जिंक लिमिटेड, नोंदणीकत व कॉर्पोरेट कार्यालय	श्रेस बँक टॉवर, आयएफसी २, १५वा मजला, सेनापती	ब. श्री. मुरलीधर पुंजाजी नेरकर व श्री. कांतीलाल टोकरसी नागडा यांच्या दरम्या	। विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.
मात्र त्यांचे सर्व साहित्य			त.द्र.:+९१(२२) ३३६६९०००, फॅक्स:+९१(२२)	झालेला दिनांक २ जुलै, १९९२ रोजीचा करारनामा.	ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नसतील त्यांना विनंती आहे की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी
			त:communications@yesbank.in, सीआयएन:	क. दिनांक ०३.०७.२००१ रोजीच्या मुद्रांक शुल्काची पावती पुढे असे प्रस्तुत केल	
आश्रमशाळेतच आहे.		६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४९		आहे की, सदर दस्तावेज हरवले आहेत परंतु सदर जागेबाबतचा अधिकार हे स	सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या
चक्रीवादळात आश्रमशाळेचे		•		अधिभार, मालकी हक पासून मुक्त आहे.	सदस्यानां त्याच इनमल कपनां निबंधक व मागहस्तांतरण प्रातानयां लिक इनटाइम इंडिया प्रायण्हट
		मागणी सूचना		१०. मालकांनी प्रमुखत: खालील अनुसुचीत नमुद मालमत्ता आमच्या अशिलाकडे विक्र	िमिटेड यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर अद्यायावत करावेत जेणेकरून
छत उडाले तसेच नुकसान	सिक्यरीटायझेशन ॲण्ड	रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲ	र्गन्ड एनफोर्समेन्द ऑफ सिक्यरिटी	करण्याचे मान्य केले आहे.	
झाले आणि हे सर्व शैक्षणिक		इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अ		११. जर कोणी व्यक्ती, कंपनी, फर्म, व्यक्तींची संघटना, सार्वजनिक किंवा खासगी न्यार	सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे
व दैनंदिन वापरातील	जिल कर्तना / सहकर्तनारंगी सेम व ॅंट		 ले होते. खाली नमुद कर्जदार व सहकर्जदारांचे कर्ज	किंवा अन्य इतर संस्थेस जे या ठिकाणी विशेषत: नोंद आहेत आणि/किंवा अन्य	। सिंगारंग नेसार र होत्रल, २०२० राजा किंवा नंतर कंपनाद्वार दिलल किंवा वितरात कलल लामाश
			ाच्या नियम व अटींची पुर्तता करण्यात कसूर केलेली	इतरांस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, करारनामा, बक्षीस, तारण	सदस्याच्या हस्त कर याग्य असताल. तथापि कंपनान लामांश दत वळा स्नाताकडाल कर कंपति
साहित्य अक्षरशः मातीमोल			तित्वा नियम य जटाया पुराती करण्यति करूर कराती ते स बँक लिमिटेड कडे त्यांच्याद्वारे देय रक्कम खालील	न्यास, वारसाहक, ताबा, मृत्युपत्र, परिरक्षा, मालकीहक, वहिवाट, भाडेपट्टा, परवाना	ि (टाडाएस) करण आवश्यक आह. लागू असल ता योग्य टाडाएस दर ानाश्चत करण्यासाठा सदस्याना
झाले आहे.			लागू असेल आणि संबंधित तारखेपासून करार दराने	ग्यास, पारसाहक, तावा, मृत्युपत, पारस्ता, नालफाहक, पाहपाट, नाडपट्टा, परपान लिस पेन्डन्स, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क	' कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास
શાળ ગાંદ.		, आह आणि सदर रकमवराल पुढाल व्याजसुद्धा	लागू असल आणि संबोधत तारखपासून करार दरान	हिताचा दावा असल्यास किंवा कोणत्याही स्वरुपाचे दावा किंवा हित नमुद केलेत	आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.
	ते आकारले जाईल.			सूचना अधिकार असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजांच्या प्रतिंसह सदर सूचन	
	अ. कर्ज कर्जदार, सह-कर्जव		प्रतिभूत मालमत्तेचे	सूर्यमा आवकार असल्यास त्यांमा आवश्यक दस्तावजाच्या प्रातसह सदर सूर्यम प्रथम प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत आमचे फ्लॅट क्र.४, १ला मजला	असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सी.एस. मनिष एल. घिया (सदस्यत्व
PUBLIC NOTICE	क. प्रकार तारणकर्ताचे नाव			प्रवर्भ प्रकाशनायासून ३४ विवसाच्या कालाववात आनंच पलट क्र.३, २ला मजला प्लॉट क्र.३७, आरएससी १९, भाग १, म्हाडा लेआऊट, गोराई सांगली को-ऑपरेटिव	
Notice is Hereby Given that Share	१ रोख (१) मे. विवेक स्टील्स			रतीट क्र.३७, आरएससी ४९, मांग ४, महाडा लआऊट, गाराइ सागला की-आपराटव हौसिंग सोसायटी लि., गोराई रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे कळवावे	े तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल स्टॉक प्रसचेंजकडे आणि सेन्टल डिपॉझिटरी
Certificate No - 1, (no of Shares-5) From	न्नरण (२) श्री. महेंद्रकुमार		दर्शन, साई धाम कॉम्प्लेक्स कोहौसो., २६, खंबाटा		
101 to 105 of Gala No-A-2, Zaveri Diamond			लेन, खेतवाडी बॅक रोड, मुंबई-४००००४ या जागेचे	उपरोक्त कालावधीत सदर सूचना आमच्याकडे प्राप्त न झाल्यास असे समजले जाईर की, सदर सोसायटीचे सदर मालमत्त्तेवर असलेले संपूर्ण अधिकार हे स्पष्ट व बाजारभा	
House Premises Co-op, Society Ltd, in The Name of Mr.sanjay Govindbhai Patel And			० तत्सम तारणाद्वारे अधिभार.		
Mrs. Mital Sanjay Patel Has Been Reported		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	निवासी फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, बेव्ह्य इमारत,	योग्य तसेच सर्व अधिभारापासून मुक्त आहेत किंवा दाव्यांचे धारकांनी त्यांचे दाग त्याग केले आहेत. अशा प्रसंगी सदर कालावधीनंतर उदभवणारे कोणतेही दाव्यांच्य	
Lost/misplaced-fir 1432/2020 On	विज्ञा गलालपी (कर्जन		निवासा फ्लट क्र.४०४, ४था मजला, बव्ह्य इमारत, वैद्यवाडी, ठाकुरद्वार रोड, मुंबई-४००००२, वैद्यवाडी	त्यांग कल आहत. अशां प्रसंगा सदर कालावधानंतर उद्मवणार काणतहा दाव्याच्य संदर्भाशिवाय सोसायटीला आम्ही आवश्यक अधिकार प्रमाणपत्र वितरीत करू.	त्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू)चा संदर्भ घ्यावा व हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा
14/07/2020 And an Application has Been	(२) भी नोंब मणाव्या व		रहिवाशी संघ, द्वारा १६८/बी, विद्यावती, ठाकूरवाडी		
Made by Them to the Society For Issue For Duplicate Share Certificate and All Other			 राख्याया स्व, द्वारा ९५८७ जा, विद्यावता, ठाकूरवाडा रोड, मुंबई-४००००२ या ठिकाणी बांधलेली तत्सम 	वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची	helpdesk.evoting@cdslindia.com at ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर
Documents, the Society Hereby Invites			तारणाद्वारे अधिभार.	दिनांक १ मे, १९९० रोजीचे सदस्य नोंद फोलिओ क्र.१८ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.१	
Claims or Objection (in Waiting) For	(सह-कर्जदार २ व तार	गकर्ता)		द्वारे प्रस्तुत अनुक्रमांक ०१८५ ते ०१८९ (दोन्ही समाविष्ट) धारक आणि रु.५०/- (रुप	((०२२-२३०५८५४२). विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी,
Issuance Of Duplicate Share Certificate		र्गा यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर	प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वरील तक्त्यात	पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स तसेच दुकान क्र.३, क्षेत्रफळ सुमा	व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा
Within The Period of 14 Days From The Publication of This Notice.if No Claim /	दल्यानुसार यस बक ालामटड कड दय र		यादी जमा करावे अन्यथा सरफायसी कायद्याचे कलम	२० चौ.मी. बिल्टअप, तळमजला, चारकोप अपर्णा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट	मिजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व),
Objections Are Received During This			गलमत्ते समोर कारवाई करण्याची अधिकार खालील	लिमिटेड, प्लॉट क्र.२१३, एचआयजी सेक्टर क्र.३, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई	
Period The Society Shall Be Free to Issue			वा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर	४०००६७ आणि सदर इमारत जमीन प्लॉट क्र.२१३, आरडीपी ५, सेक्टर ३, भाग २	, ०२२-२३०५८५४२/४३ येथे कळवावे.
Duplicate Share Certificate.	करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.			म्हाडा लेआऊट, महसूल गाव चारकोप, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथे उभ	ो कंपनीने वित्तीय वर्ष २०१९-२० करिता अंतिम लाभांश देण्यासाठी भागधारकांच्या अधिकार
For & Behalf Of Zaveri Diamond House	कायद्याचे कलम १३(८) मध्ये नमटप्रमाप	ो जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारर	बेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च	आहे.	निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून मंगळवार, दि.११ ऑगस्ट, २०२० निश्चित केली आहे.
Premises Co-op, Society Ltd (Kedarmal Road.Malad East.			त्तेची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि	प्राईम लिगमकरित	। अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता
		णासाठी आमच्याकडून पुढील कोणतीही कारवाई		सही/	- सही/-
Mumbai - 400064)			सही/-	ठिकाण : मुंबई मालव	
Mumbai - 400064) Place Mumbai Sd/-	िदिनाक : १६.०७.२०२०			1.0.00.01.1.1.4.4	- I I I O ODI UI. HOIS HING HING
Mumbai - 400064) Place: Mumbai Sd/- Date : 17/07/2020 Hon Secretary	दिनांक : १६.०७.२०२० ठिकाण : मुंबई		त्तुला – प्राधिकृत अधिकारी, येस बँक लिमिटेड		